



पाठीवरील फवारणी पंपाचे घटक

यंत्र-नेत्राचा
प्रवास

डॉ. सचिन
नलावडे

भाग : ३२


पीक संरक्षणासाठी सामान्यातील सामान्य शेतकऱ्याकडे किमान पाठीवरील हस्तचलित स्प्रेअर पंप (नेपसंक पंप) असतो. शेतकऱ्याच्या सर्वात लोकप्रिय फवारणी साधनामध्ये निःसंशयपणे, नेपसंक स्प्रेअर आणि मिस्ट ब्लोअरचा समावेश होतो. या लेखात नेपसंक स्प्रेअरमधील विविध घटक आणि त्यांचे मुख्य कार्ये यांची माहिती घेऊ.

पी क. संरक्षणामध्ये विविध एकात्मिक पद्धतीचा अवलंब होत असला, तरी त्यात अंतिम आणि महन्याचे साधन म्हणून कीडनाशकांच्या फवारणीकडे पाहिले जाते. विशेषत: पावसाळ्यामध्ये वाढलेल्या आटिमध्ये रोग किंवा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे संरक्षणासाठी सामान्यातील सामान्य शेतकऱ्याकडे किमान पाठीवरील हस्तचलित स्प्रेअर पंप (नेपसंक पंप) असतो. १८०० च्या दशकात नेपसंक स्प्रेअरचा शोष लग्नायापासून त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल झाले असले तरी मूळभूत सुधारणा फारच अल्प प्रमाणातच झाल्या आहेत. म्हणजेच कार्यक्षमतेतील वादीसाठी काही बदल केले गेले असले तरी त्यामारील तत्त्व समान आहे.

नेपसंक पंपातील मुख्य घटक :

■ **पंप :** नेपसंक स्प्रेअरमध्ये पंप हा नोझल्यापूर्ण द्रव बांधू ढकलण्यासाठी दाब निर्माण करण्यासाठी वापरला जातो. हस्तचलित प्रणालीमध्ये त्यासाठी डायाप्रम किंवा पिस्टन पंप असू शकतो. मात्र डायाप्रमच्या तुलनेयांचे पिस्टन पंप उच्च दाब निर्माण करू शकतो. त्यामुळे पिस्टन पंपाता सर्वांगीक पसंती दिली जाते. तारीगील द्रवावर किंवा वायूचा पंपादार यांत्रिक त्रियांदार दाब निर्माण करून ते नवी किंवा नोझल्यापूर्ण दाबून नेते जातात. बहुलक हायड्रोलिक स्प्रेअरमध्ये असा दाब निर्माण करण्यासाठी पांपाचा वायू केल्या जातो. पंपाच्या क्षमतेनुसारा दाब व पर्यायाने नोझल्यापूर्ण होण्याच्या डर्नां (डिव्हार्ड) कर्मी अधिक असू शकतो. द्रवाला बांधू गडण्यासाठीची नवी किंवा नोझल बंद असलाना वादल्या दाबामुळे फवारणी टाकी व पूळणाच स्प्रेअरचे नुकसान होऊ नवे म्हणून प्रेशर रिलीफ व्हॉल्व हिंवा बायू-पास व्हॉल्व आवश्यक असतो.

■ **टाकी :** सामायिक द्रवावर किंवा वायूचा वायू-पास व्हॉल्व यांची असते. पूर्वी ते पितळ किंवा गंज न लागण्याचा सामान्यात असलिले आपले लालीका पौळासाठी, सिथोटक रवर किंवा लॉस्टकपासून टाकी बनविली जाते. त्यामुळे त्याचे ज्ञान नाही.



हे पूर्वाच्या तुलनेत कमी राखणे शक्य होते.

पाठीवरील पंपाच्या टाकीचा आकार हा सामान्य व्यक्तीची व हस्तचलित पंप यांच्या क्षमतेनुसार ठारिली जातो. म्हणून टाकीचे आकार हा ९ ते २२.५ लिटरप्रती उपलब्ध असले, तरी भारतात सामान्यतः १६ लिटरची टाकी ही बाब आता रुढ झालेली आहे.

■ **ढवळणी :** द्रवाण तयार करताना अनेकदा द्रवरूप (त्यातही तैलिंग घटकांसाठे विविध प्रकार) आणि भुकटी स्वरूपामध्ये रसायने मिसळलेली असतात. फवारणी करतेवेळी हे द्रवाण सतत ढवळते राहण्यातील योग्य तो बदल करणे शक्य होते.

■ **दाबापापक (प्रेशर गेज) :** हा यामुळे पंपामधून द्रवाण कोणत्या दाबाने वितरित होत आहे, हे सिद्धते.

तो कमी अधिक असल्यासाठी योग्य तो बदल करणे शक्य होते.

■ **दाब नियंत्रक (प्रेशर रेस्युलेटर) :** दाब नियंत्रक हे पंपातून तयार होण्याच्या दाबाचे समायोजन

नेपसंक स्प्रेअरचे कार्य :

स्प्रेअरचा दांडा (लीवर) वर घेतला असता पिस्टन पांपामुळे निर्माण झालेला दाब द्रवावर करून तयार करतात. दाबाच्या प्रमाणात द्रवाण टाकीमधून एका बाजूने प्रवाह पुढे जापायची क्षमता असलेल्या व्हॉल्वद्वारे पुढे नोझलकडे ढकलले जाते. लिफ्ट खाली घेताना पिस्टन सरकत असता तरी द्रवावरील दाब वरील व्हॉल्व मुळे कमी होत नाही, लिफ्टच्या दर हालचालीगणिक दाबामध्ये वाढ होत जाते. तितक्या प्रमाणात द्रवाण रवरी नवी व नोझलाप्रैमिंग नेता लहान लहान थेबामध्ये लेले फेवरले यावे.

पर्यादा : अल्पपूरकांची शेती, कोरडवाहू व छोट्या फलबागा यामध्ये हस्तचलित नेपसंक पंप उपयोगी ठरतात. भोठ्या आकाराच्या शेतीमध्ये असे पंप वापरण्यामध्ये अनेक मर्यादा येतात.

मोठे शेतकीरीही तणाशकांची फवारणी, नेपक्या जांगवरील फवारणी (स्पार्ट असिंकेशन) यासाठी या फवारणी यशांचा वापर करतात. तण नियंत्रणासाठी आवश्यक त्या सुधारणा केलेले स्प्रेअरस व त्याचे गन किंवा पुढे लावायचे हूळ अशी वेगवेगळी साधेने उपलब्ध आहेत. मात्र पाठीवर किंवा ड्रॅक्टर किंवा पांपर टिलरवर चालाणारे स्प्रेअर इ.

■ **ओवर-फ्लो पाइप :** हा एक कंडूट पायप असून, त्यावर फ्लीचे व्हॉल्व किंवा दाब नियंत्रकाच्या कूलीमुळे अतिरिक्त झालेले द्रवाण पुढा पूळ टाकीकडे पाठवले जाते.

■ **डॉ. सचिन नलावडे**
१९२२२८०४९
(प्रमुख, कृषी यंत्र आणि शक्ती विभाग, अण्णायासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, महाराष्ट्रातील यांची विद्यापीठ, राहुण)

कारण्यामार्गी वापरले जाते. त्यामार्गी न वापरलेले द्रवाण पूळा काही प्रमाणात टार्कीकडे प्रवाहित केले जाते. त्यामुळे अतिरिक्त दाब कमी होतो, हे स्वयंचलितांगी कारणाने मुळा साधन म्हणूनही दाब नियंत्रक महन्याने उतात.

■ **झडपा (कार्फ) :** नवी किंवा नोझलवरच्या असलेल्या ड्रागा मार्गावरील किंवा अंतरात: चालू किंवा वंद करता येतात. त्यामुळे त्यावरील पुढे जाणाऱ्या द्रवाण प्रवाहात नियमन होण्यास मदत होते. संपूर्ण प्रवाह वंद केला असता नवी किंवा विविध घटकाव निर्माण होणारा अतिरिक्त दाब कमी करण्यासाठी बायू-पास व्हॉल्व आणि नवी लावलेली असते.

■ **रिलीफ व्हॉल्व :** हे द्रव किंवा वायूचा दाब पूर्वनिर्धारित दाबाच्या मायदिट नियत्रित करण्यासाठी एक स्वयंचलित यंत्रणा आहे.

■ **गाळण यंत्रणा :** रासायनिक द्रवाणासह येणारे कोणतोही धूळ कण गाळण्यासाठी नायलॉन वायरची जाळी बसवलेली असते. ही एक लहान गोलाकार प्लास्टिकची रिंग ही सामान्यत रासायनिक टाकी आणि चेक व्हॉल्व दरम्यानच्या सवान लाइनमध्ये समाविष्ट केलेली असते. त्याच अप्रमाणे काही स्प्रेअरमध्ये टाकीच्या तोऽवारही गाळणी दिलेली असते.

■ **नोझल्स :** द्रवाणाला बारीक थेबामध्ये बदलण्याचे काम नोझल्सद्वारे केले जाते. या प्रक्रियेला अणूकरण असेही म्हणतात. सामान्यत: नोजलच्या छिद्रातून द्रव दाबाखाली पाठवून किंवा हैवच्या झोताने द्रवाणाच्या प्रवाहाला तोडून है साध्य केले जाते. नोझलसच्या विविध प्रकारांची महिती या लेवमालेत यापूर्वीचा आपांचा अपां घेतली आहे.

■ **स्प्रेगन :** ही धातू किंवा पोलीसो पांपासून बनविलेली नवी असते. ती सरळ किंवा विशेष कोणामध्ये वाकलेली असू शकते. त्याच्या एका टोकाला नोझल बसवलेले असते, तर दुसर्या टोकाला हातात धरण्यासाठी हैंडल आणि फ्लो कट आंफ व्हॉल्व बसवलेला असतो.

■ **स्प्रेबूम :** एका लंब धातूच्या किंवा पोलीसो पांपवर अनेक नोझल बसवलेले असू शकतात. साध्या स्प्रेबूमच्या तुलनेयांचे अधिक उपलब्ध असल्यासाठी याची क्षमता असते. मात्र त्याची द्रवाणामध्ये दाबही तितक्या प्रमाणात त्यार होणे गरजेवे असते. हस्तचलित नेपसंक पंपामध्ये जास्तीत जास्त दोन किंवा तीन नोझल वापरले जाऊ शकतात. त्यापेक्षा अधिक नोझल वापरण्यासाठी इंजिन किंवा यांत्रिक पद्धतीने दाब तयार करणे शक्य होते.

■ **स्प्रेबूम :** एका लंब धातूच्या किंवा पोलीसो पांपवर अनेक नोझल बसवलेले असू शकतात. साध्या स्प्रेबूमच्या तुलनेयांचे अधिक उपलब्ध असल्यासाठी याची क्षमता असते. मात्र त्याची द्रवाणामध्ये दाबही तितक्या प्रमाणात त्यार होणे गरजेवे असते. हस्तचलित नेपसंक पंपामध्ये जास्तीत जास्त दोन किंवा तीन नोझल वापरले जाऊ शकतात. त्यापेक्षा अधिक नोझल वापरण्यासाठी इंजिन किंवा यांत्रिक पद्धतीने दाब तयार करणे शक्य होते.

■ **ओवर-फ्लो पाइप :** हा एक कंडूट पायप असून, त्यावर फ्लीचे व्हॉल्व किंवा दाब नियंत्रकाच्या कूलीमुळे अतिरिक्त झालेले द्रवाण पुढा पूळ टाकीकडे पाठवले जाते.

■ **ओवर-फ्लो पाइप :** हा एक कंडूट पायप असून, त्यावर फ्लीचे व्हॉल्व किंवा दाब नियंत्रकाच्या कूलीमुळे अतिरिक्त झालेले द्रवाण पुढा पूळ टाकीकडे पाठवले जाते.